

**Date: 25<sup>th</sup> February, 2025**

**To,**  
**BSE Limited**  
P.J. Towers,  
Dalal Street,  
Fort, Mumbai – 400001.

**Scrip Code: 531137**  
**Scrip Id: GEMSI**

Dear Sir/Madam,

**Subject: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Pursuant to the Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of newspaper advertisement given for the purpose of notice of postal ballot published in following newspapers:

- English Newspaper (Having Nationwide Circulation)
- Marathi Newspaper (Having Regional Circulation)

You are requested to take the above cited information on your records.

Thanking You,

**For Gemstone Investments Limited**

**Sudhakar Gandhi**  
**Managing Director**  
**DIN: 09210342**

**Encl: as above**





**The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking**  
(OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)  
BEST Bhavan, BEST Marg, Post Box No.192, Mumbai-400001.



**TENDER NOTICE**

On behalf of The General Manager, BEST Undertaking, online tenders for Civil works are invited in two bid system (i.e. Technical Bid and Financial Bid) from the qualified Contractors having requisite experience / having registration in respective class & category with other Govt. and Semi – Govt. organisations.

Tender publishing date : 25.02.2025

For further details please visit our web site  
<http://www.bestundertaking.com> or  
<http://mahatenders.gov.in>

**PRO/CEC/ 115 / 2025****General Manager**

**झारखण्ड सरकार**  
**पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, हजारीबाग**  
**ई-प्रोक्वोरमेंट निविदा सूचना (2<sup>nd</sup> Call)**  
**ई-निविदा प्रसंग सं० :- RCD/HAZARIBAG/194-/2024-25**  
**दिनांक :- 24-02-2025**

	वित्तीय वर्ष 2023-24 में पथ प्रमण्डल, हजारीबाग अन्तर्गत 'बरकड़ा-तेररोन पथ के कि.मी. 0.00 से कि.मी. 32.10 (कुल लम्बाई-32.10 कि.मी.) का राईडिंग ब्यालिटी में सुधार (Improvement of Riding Quality) कार्य'
1.	कार्य का नाम
2.	प्राक्कलित राशि (रुपये में) (एक्कीस करोड़ उन्नीस लाख आठ सौ रुपये) मात्र
3.	कार्य समाप्ति की अवधि
4.	वेबसाईट पर निविदा प्रकाशित होने की तिथि एवं समय
5.	निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय
6.	निविदा खोलने तिथि एवं समय
7.	Pre-Bid बैठक
8.	निविदा आमंत्रित करने वाले का नाम एवं पता
9.	प्रोक्वोरमेंट पदाधिकारी का सम्पर्क नं०
10.	ई-प्रोक्वोरमेंट सेल का हेल्प लाईन नं०

अतिरिक्त जानकारी के लिए वेबसाईट पर देखें :- <http://jharkhandtenders.gov.in>  
E-mail ID : [ceerchazari-jhr@nic.in](mailto:ceerchazari-jhr@nic.in)  
Tel. No. - 06546-225818  
**कार्यपालक अभियंता,**  
**पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, हजारीबाग**  
**PR 347118 Road(24-25),D**


**CAUTIONARY NOTICE REGARDING SABARI CASTLE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, SURVEY NO.193, CTS NO.1714 OF CHEMBUR VILLAGE, KURLA TALUKA, MUMBAI SUBURBAN DISTRICT, OPPOSITE CHEMBUR POLICE STATION, CHARAI, CHEMBUR**

This is to inform the Public at large and particularly builders and Developers, that M/s. Adityaraj Viva Associates, a part of Adityaraj group, having registered office at 101, Building No.3, Purnima CHS Ltd., Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbai-400 083, had executed a Memorandum of Understanding dated 5th August, 2023, with Sabari Castle Co-op. Housing Society Limited and pursuant to the said Memorandum of Understanding deposited with the said Society a sum of Rs. 25,00,000/- (Rupees Twenty five Lakhs Only).

The Memorandum envisaged that the Society would entrust the redevelopment of the property of the Society being plot of land bearing Survey No.193, CTS No.1714 of Chembur Village, on which the building Sabari Castle stands, to us that is the Adityaraj Group. It appears that the Society had, prior to the execution of the said Memorandum of Understanding with us, executed a Memorandum of Understanding with one Shikhar Constructions Private Limited and accepted a sum of Rs. 11,00,000/- (Rupees Eleven Lakhs Only) from them, the Society it appears has later terminated the Memorandum of Understanding with Shikhar Construction Private Limited.

Sabari Castle Co-operative Housing Society Ltd., citing frivolous reasons claim that they terminated the Memorandum of Understanding with us, the Adityaraj Group in June 2024. The Society however, despite its pious expressions of returning the deposit of Rs.25,00,000/- (Rupees twenty-five lakhs only) taken from us, with accumulated interest thereon, has failed and neglected to return the said deposit or any part thereof. We have through our Advocates caused to be given, a statutory notice to the Dy. Registrar of Co-operative Societies "M" Ward as required under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, of our intent to file a suit against the society on the grounds and for the reliefs more particularly set out in the said statutory notice. This is to caution the public at large and other Builders and Developers that if any person/persons or entity/entities deal/s with the said Society in respect of redevelopment of the property, more particularly described in the Schedule hereunder, he/she/they/it will be doing so entirely at their own risks as to all consequences.

**SCHEDULE OF PROPERTY: ALL THAT PIECE OR PARCEL OF land measuring 984.7 square meters as per the City Survey Property Register Cards bearing Plot No.84 of Suburban Scheme No.III of Chembur and bearing CTS No.847, 847/1 to 5 of village Chembur, Taluka Kurla, Mumbai Suburban District, along with the building known as "Shanti Building" standing thereon having ground plus Three (part) upper floors, bearing Municipal No. MW0203250050000, which property is situate lying and being at 2nd Road, Chembur in Greater Mumbai and bounded as follows :- On or towards the North: By land bearing Plot No.83 of Suburban Scheme No.III of Chembur ; On or towards the South: By land bearing Plot No.85 of Suburban Scheme No.III of Chembur; On or towards the West: By 2nd Road ; and On or towards the East:By Plot No.94 of Suburban Scheme III of Chembur.**  
**PARTNER - ADITYARAJ VIVA ASSOCIATES**



**PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED**  
55-56, 5th Floor Free Press House Nariman Point, Mumbai -400021 Tel:- 022-61884700  
Email: [sys@pegasus-arc.com](mailto:sys@pegasus-arc.com) URL: [www.pegasus-arc.com](http://www.pegasus-arc.com)

**PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION**

Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower(s) and Co-Borrower(s) that the below described secured assets being immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, **Pegasus Assets Reconstruction Private Limited** acting in its capacity as Trustee of **Pegasus Group Thirty Five Trust 5 (Pegasus)**, having been assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by DNS Bank vide Assignment Agreement dated 31/12/2020 under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis with all known and unknown liabilities on 28/03/2025.

The Authorized Officer of Pegasus has taken physical possession of the below described secured assets being immovable properties on 04/07/2023 under the provisions of the SARFAESI Act and Rules thereunder.

The details of Auction are as follows:				
Name of the Borrower(s) & Co-Borrower(s):	a)	Avlin Alloys & Steel Pvt. Ltd. (Borrower)		
	b)	Mr. Salimullah Abdul Khan (Director / Mortgagee/ Guarantor)		
	c)	Mrs. Kaisar Bano Salimullah Khan (Director / Guarantor/ Mortgagee)		
	d)	Mr. Akram Khan (Guarantor)		
	e)	Mr. Bhagwant Kanchan Singh (Guarantor)		
	f)	Mr. Maslullah Salimullah Khan (Guarantor)		
Outstanding Dues for which the secured assets are being sold:	Rs.5,36,93,742.01 (Rupees Five Crore Thirty Six Lakh Ninety Three Thousand Seven Hundred Forty Two and One Paise Only) as on 31/07/2026 as per notice under section 13(2) of SARFAESI Act. (Rs. 14,87,17,665.00 (Rupees Fourteen Crore Eighty Seven Lakh Seventeen Thousand Six Hundred Sixty Five Only) as on 20/02/2025 plus interest at the contractual rate and costs, charges and expenses thereon w.e.f. 21/02/2025 till the date of payment and realization.)			
	Mortgaged by:- Avlin Alloys & Steel Pvt. Ltd. Lot 1 - All that piece & parcel of land adm. 1.80 acres (1 acre 32 guntas) consist of factory land bearing survey no. 20(part) adm.6,000 sq. mtrs. (60 ares) together with factory building, shed and other structures, fixtures, etc. constructed / to be constructed thereon and approached road bearing survey no. 18/3 (part) and survey no. 18 (3) part aggregating 1200 sq. mtrs (12 Ares) situated at Sarsi village, Taluka - Wada, District - Thane and bounded as follows			
Details of Secured Asset being Immovable Property which is being sold:	No.	Survey No.	West	East
	1.	20	By land bearing survey No. 29 & 22	By land bearing survey No.20 (part)
	2.	18/3 (Part)	By land bearing survey No. 18/3 (part) balance land of the company	By land bearing survey no.18/3 (p) land of the company
	3.	18/3 (Part)	By land bearing survey No. 18/3 (part) balance land of the company	By land bearing survey no.18/5 land of company
CERSAI ID:	Survey No.	Asset ID	Security ID	
	20	200038981915	400039048414	
	18 (3) part	200038983995	400039050495	
	18 (3) part	200038984293	400039050793	
Reserve Price below which the Secured Asset will not be sold (In Rs.):	Lot No. 1 - Rs.3,15,45,000.00 (Rupees Three Crore Fifteen Lakh Forty Five Thousand Only)			
	Lot No. 2 - Rs.40,00,000.00 (Rupees Forty Lakh Only)			
Earnest Money Deposit (EMD):	Lot No. 1 - Rs.31,54,500.00 (Rupees Thirty One Lakh Fifty Four Thousand Five Hundred Only)			
	Lot No. 2 - Rs.4,00,000.00 (Rupees Four Lakh Only)			
Claims, if any, which have been put forward against the property and any other dues known to Secured creditor and value:	Not known			
	Inspection of Properties: 07/03/2025 between 12:00 p.m. to 2:00 p.m.			
Contact Person and Phone No:	Ms. Preshana Adhav 8879802170			
	Mr. Vihral Kapse 7875456757			
Last date for submission of Bid:	Mr. Gautam Bhalariao 899959572			
	20/03/2025 till 4:00 pm			
Time and Venue of Bid Opening:	E-Auction/Bidding through website ( <a href="https://sarfaesi.auctiontiger.net">https://sarfaesi.auctiontiger.net</a> )			
	on 28/03/2025 from 11.00 a.m. to 12.00 p.m.			

This publication is also a Thirty (30) days' notice to the aforementioned Borrower(s)/ Co-Borrower(s) under Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i.e. <http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html> or website <https://sarfaesi.auctiontiger.net> or contact service provider E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos: Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: [support@auctiontiger.net](mailto:support@auctiontiger.net) before submitting any bid.

**AUTHORISED OFFICER**  
**Pegasus Assets Reconstruction Private Limited**  
(Trustee of Pegasus Group Thirty Five Trust 2)

Place: Palghar  
Date: 25/02/2025

**PUBLIC NOTICE**


This is to inform the general public that following share certificate of Ajanta Pharma Limited having its Registered Office at Ajanta House, Charkop, Kandivli (West), Mumbai - 400 067 IN registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Name of the Shareholder/s	Folio no.	Certificate no.	Distinctive no. Start - End	No. of shares
Mansi Shah	0008779	577	518376 to 519125	750

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person who has a claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Indtime India Private Limited 247 Park C-01, 1st Floor, L.E.S. Marg Vikhroli (W) Mumbai - 400083. Tel: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate share certificate/s.

Place : Mumbai  
Date : 25.02.2025

Name of Legal Claimant : Mansi Shah



**Canara Bank**  
Chalisgaon Branch

**SEE RULE 8 (1)**  
**POSSESSION NOTICE**  
**(FOR IMMOVABLE PROPERTY)**

Whereas: The undersigned, being the Authorized Officer of the **Canara Bank, Chalisgaon Branch** under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a **Demand Notice dated 15/05/2024** calling upon the **Borrower M/s. Ambika Trailer and Engineering Works Prop. Mr. Vijay Vana Jadhav** to repay the amount mentioned in the notice, being **Rs. 91,99,289.42/- (Rupees Ninety One Lakh Ninety Nine Thousand Two Hundred Eighty Nine And Paise Forty Two Only)** Only within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken **Actual Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **21st Day of February of the year 2025**.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Canara Bank, Chalisgaon Branch** for an amount of **Rs.1,03,77,650.19/- (Rupees One Crore Three Lakhs Seventy Seven Thousand Six Hundred Fifty and Paise Nineteen Only)** as on **20/02/2025** along with interest & Cost thereon.

The details of the property/ies mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows:-

**Description of the Mortgaged Property Details :**

All That part and parcel of Plot No. A-2-19, Situated at MIDC area Khadaki Budaruk, adm. Area 3200 sq. mtrs, Chalisgaon **Bounded as under : East :** Plot No. A-2/18 and **South Boundary West :** Nalla Strips and road, **North :** 20 mtrs Road and Plot No. A-2/18 **South:** MIDC boundary and Nalla Strips

Date : 21/02/2025  
Place : Chalisgaon

Seal of Bank  
Sd/-  
Authorised Officer, Canara Bank

**GEMSTONE INVESTMENTS LIMITED**  
CIN: L65990MH1994PLC0081749  
**Regd. Off.:** Unit No. 1212, 12th Floor of Kosha Commercial Complex Situated at Podar Road, Malad (East), Mumbai, Maharashtra, 400097. **Tel. No.:** 07208992060  
**Email:** [gemstonetld@gmail.com](mailto:gemstonetld@gmail.com) **Web:** [www.gemstonetld.com](http://www.gemstonetld.com)

**NOTICE OF POSTAL BALLOT/E-VOTING**

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its members by way of Ordinary Resolutions in respect of the following matter:

- Regularization of Appointment of Mr. Kishor Bodha (DIN: 10830288) as Chairman Cum Executive Director of the Company.

a) In this regard all the members are hereby informed that the Company has set out notice to its members for aforesaid resolutions to be transacted through postal ballot by voting through remote e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL) or by Postal Ballot Form.

b) The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice to the Members through permitted mode on Monday, 24<sup>th</sup> February, 2025.

c) The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting shall be Friday, 14<sup>th</sup> February, 2025.

d) Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of e-voting.

e) The e-voting shall commence from Wednesday, 26<sup>th</sup> February, 2025 (09:00 AM IST) and concludes on Thursday, 27<sup>th</sup> March, 2025 (05:00 PM IST).

f) The remote E-voting module shall be disabled by National Securities Depository Limited (NSDL) thereafter.

g) Postal Ballot Form received after Thursday, 27<sup>th</sup> March, 2025, will be strictly treated as if the reply from the member has not been received.

The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchange. Members are requested to note that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) under help section or write an email to [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) or call on toll free no.: 1800 1020 990 /1800 224 430 or send a request at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com).

**By Order of the Board**  
**For Gemstone Industries Limited**  
**Sd/-**  
**Sudhakar Gandhi**  
**Managing Director**  
**DIN: 09210342**

**BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH**  
**COMPANY SCHEME PETITION NO. 25 OF 2025 CONNECTED WITH COMPANY SCHEME APPLICATION NO. 104 OF 2024**  
In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)  
**AND**  
In the matter of Sections 230 to 232 read with Section 66 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time.  
**AND**  
In the matter of Scheme of Amalgamation between TURAKHIA FERROMET PRIVATE LIMITED ("TFPL" or "the Transferor Company" or "Applicant Company No.1"), and TURAKHIA INTERNATIONAL PRIVATE LIMITED ("TIPL" or "the Transferee Company" or "Applicant Company No.2") and their respective shareholders.

**TURAKHIA FERROMET PRIVATE LIMITED,** ( )  
(CIN - U27200MH1994PTC078585) )  
a private limited company incorporated under the Companies Act, )  
1956 having its registered office at 414, 4th floor, Vyapar Bhavan, )  
49, P D Meelo Road, Carnac Bunder, Mumbai – 400009. )  
... Petitioner Company No.1 / Transferor Company )  
**TURAKHIA INTERNATIONAL PRIVATE LIMITED,** ( )  
(CIN - U51909MH1991PTC173982) )  
a private limited company incorporated under the Companies Act, )  
1956 having its registered office at 414, 4th floor, Vyapar Bhavan, )  
49, P D Meelo Road, Carnac Bunder, Mumbai – 400009. )  
... Petitioner Company No.2 / Transferee Company )  
*For the purpose of this advertisement, Petitioner Company No.1 and Petitioner Company No.2 are collectively referred to as the "Petitioner Companies".* )

**NOTICE OF PETITION.**


A Company Scheme Petition under Sections 230 to 232 read with Section 66 of the Companies Act, 2013 and other relevant provisions of the Companies Act, 2013 for the sanction of amalgamation embodied in the Scheme of Amalgamation between TFPL and TIPL, was presented by the Petitioner Companies on 19th December, 2024 and was admitted by Mumbai Bench of the National Company Law Tribunal at Mumbai on 23rd January, 2025. It is hereby informed that final hearing is fixed before the Hon'ble Tribunal taking company matters on 13th March, 2025 in the forenoon.

Any one desirous of supporting or opposing the said Petition should send notice of his intention signed by him/her or his/her advocate with full name and address to the Petitioner's Advocate, Mr. Rajesh Shah, having his office at Kamer Building, Office No. 33, 5th floor, 38, Cawasji Patel Street, Opp. Vardhaman Chambers, Fort, Mumbai – 400 001, not later than two days before the date fixed for the hearing of the Petition.

Where the person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposition to the petition should be filed with this Hon'ble Tribunal, Mumbai Bench and a copy thereof to the Petitioner's advocate not later than 2 days before the hearing. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 25th day of February, 2025

**Sd/- M/S RAJESH SHAH & CO.** - Advocates for the Petitioner,  
Kamer Building, office no. 33, 5th floor, 38, Cawasji Patel Street, Opp. Vardhaman Chambers, Fort, Mumbai – 400 001.



**JAYANT GAIKWAD**  
Advocate for the Disputant  
60-B, Bhupen Chambers, 4<sup>th</sup> Floor,  
9, Dalal Street, Fort, Bombay-400 001.  
**Note :** You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committee, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above legal services Authorities / Committees.

**NOTICE**  
**ABB INDIA LIMITED**

3rd Floor, Plot No. 5 & 6, 2nd Stage, Peenya Industrial Area IV, Peenya, Bengaluru, Karnataka-560058, Tel. No.080-22949113, Fax No.080-22949148, Email investor.helpdesk@in.abb.com,Internet: <http://www.abb.com>

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the COMPANY at its Registered Office within **15 days** from this date; else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Folio No.	Name of Shareholder(s)	Kind of Securities & Face Value	Distinctive Nos.	Certificate Nos.
M0010832	MEERA SRINIVASAN & RAJAN SRINIVASAN	Rs 10/- each & 94 SHARES	29894494 to 29894564 & 38819357 to 38819379	136821 to 136824 & 304173 to 304177

Place: Mumbai  
Date: 25/02/2025


Name of Holder/ Applicant : MEERA SRINIVASAN & RAJAN SRINIVASAN

**Public Notice**

for Claim against Intending Sale of Property

NOTICE is hereby given that my client Mr. Kunal Bhagwan Jagtap, is in negotiations with the owner/s and is intending to purchase the residential premises being Flat No. 201 on the 2nd floor, Mitra Tower of Mitra Tower CHS Ltd., Hill Road, Near Mohan Nagar, Sion - Chunabhatti, Mumbai - 400022, admeasuring 35.31 sq. meters Built up area in the C.T.S. No. -290-B, Village -Kurla -3, Taluka - Kurla, Mumbai Suburban District along with the Share Certificate No. 008 issued by the Mitra Tower Co-operative Housing Society Ltd., containing 10 (Ten) fully paid shares of face value of Rs.50/- (Rupees Fifty only) each, of aggregate value of Rs.500/- (Rupees Five Hundred only) bearing distinctive Numbers from 71 to 80 (both inclusive) issued by the Said Society, free from all charges and encumbrances of all or any nature whatsoever. I hereby invite Public and all the Persons who are hereby required to make claim or objection in writing along with the documentary proof thereof, to the undersigned as their claims or objections including but not limited to other heir/s the deceased or claimant/s or objector/s and/or of any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever for the proposed transaction of Sale of Said Flat and transfer of the Said Shares and rights, title, claim and interest of the Seller/s, within Seven days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and objections and the same if any, shall be deemed to have been given up or waived unconditionally.

**Advocate Shilpa Virkar**  
403, Sumangal CHS Ltd., Trimurti Road, Sion Chunabhatti, Mumbai - 400 022.  
**Email :** [shilpav100@gmail.com](mailto:shilpav100@gmail.com)

**IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**  
**ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION**  
**NOTICE NO. 3715 OF 2024**  
**IN**  
**COMMERCIAL EXECUTION APPLICATION NO. 82 OF 2023**  
**IN**  
**ARBITRATION CASE NO. ARB/SCB/44 OF 2018**  
**The Saraswat Co-operative Bank Ltd.,** Centralised Recovery Department, 74/C, "Samadhan Building", Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai-400 028. ...Disputant  
**Vs.,**  
1. **M. V. Yarns Pvt. Ltd.,** Directors Kanoria Yogesh Ramavtar & Kanoria Payal Yogesh 906, Unique Tower, Gaiwadi Industrial Estate, Near Kamat Club, Off. S. V. Road, Goregaon (W), Mumbai 400 062. **Guarantor:** 2. **Kanoria Yogesh Ramavtar** 906, Unique Tower, Gaiwadi Industrial Estate, Near Kamat Club, Off. S. V. Road, Goregaon (W), Mumbai 400 062. & **Kanoria Yogesh Ramavtar** Flat No. A/1202, 12<sup>th</sup> Floor, Shikhar Kunj, Upper Govind Nagar, Goregaon (W), Mumbai 400 062. & **Kanoria Yogesh Ramavtar** Flat No. 704, Divya Gunjan, Gaurav Garden, Ganesh Chowk, Kandivali (W), Mumbai-400 067. & **Kanoria Yogesh Ramavtar** Shop No. 5, Ground Floor, Ruia CHSL, Ruia Arcade, Off. Rani Sati Marg, Malad (E), Mumbai-400 097. 3. **Kanoria Payal Yogesh** 906, Unique Tower, Gaiwadi Industrial Estate, Near Kamat Club, Off. S. V. Road, Goregaon (W), Mumbai 400 062. & **Kanoria Payal Yogesh** Flat No. A/1202, 12<sup>th</sup> Floor, Shikhar Kunj, Upper Govind Nagar, Goregaon (W), Mumbai 400 062. & **Kanoria Payal Yogesh** Flat No. 704, Divya Gunjan, Gaurav Garden, Ganesh Chowk, Kandivali (W), Mumbai-400 067. & **Kanoria Payal Yogesh** Shop No. 5, Ground Floor, Ruia CHSL, Ruia Arcade, Off. Rani Sati Marg, Malad (E), Mumbai-400 097. 4. **Vinay Murarkar** 3B-Samadhan Building, Raheja Township, Malad (E), Mumbai 400 097. ...Opponents  
To, 1. **M. V. Yarns Pvt. Ltd.,** 906, Unique Tower, Gaiwadi Industrial Estate, Near Kamat Club, Off. S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400 062. 2. **Kanoria Yogesh Ramavtar** 906, Unique Tower, Gaiwadi Industrial Estate, Near Kamat Club, Off. S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400 062. And Flat No. 1202, 12<sup>th</sup> Floor, 'A' Wing, Shikhar Kunj, Upper Govind Nagar, Goregaon (West), Mumbai-400 062. And Flat No. 704, 7<sup>th</sup> Floor, Divya Gunjan, Gaurav Garden, Ganesh Chowk, Kandivali (West), Mumbai-400 067. (The Opponent Nos. 1 to 4 abovesamed)  
**NOTICE UNDER ORDER XXI RULE 22 OF THE CODE OF CIVIL PROCEDURE 1908.** TAKE NOTICE that you are hereby required Under Order XXI Rule 22 of the Code of Civil Procedure, 1908 to appear in person or by an Advocate entitled to practice in this Court before the Judge, in Chamber on the **10<sup>th</sup> day of March 2025 at 10.30 O'clock** in the forenoon, to Show-cause why the Award passed by the Sole Arbitrator, at Mumbai against you on the 23<sup>rd</sup> day of October 2019 in the above Matter, should not be executed against you. Dated this 2<sup>nd</sup> day of February 2024.  


**For Prothonotary and Senior Master SEALER**  
THIS 2<sup>ND</sup> DAY OF FEBRUARY 2024.  
**JAYANT GAIKWAD**  
Advocate for the Disputant  
60-B, Bhupen Chambers, 4<sup>th</sup> Floor,  
9, Dalal Street, Fort, Bombay-400 001.  
**Note :** You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committee, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above legal services Authorities / Committees.

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the Public at large on behalf of SHREE GOVIND NAGAR CHS LTD., bearing Registration No. BOM /HSG/619 of 1964, Having its address at Govind Nagar, Sodawala Lane, Borivali West, Mumbai 400 092 (the said Society), that Originally, SMT. SAVITABEN BHIKHUBAI NAIK was the original owner and member in respect of Flat No. 25 Building No. 22A in the said Society. As per the Certificate of Death, issued by the Public Health Department of the Municipal Corporation of Greater Mumbai, the said SAVITABEN BHIKHUBAI NAIK expired on 16.3.2000, leaving behind her 4 unmarried Sons. After her death, the said Society on or about 29.5.2002 transferred the shares in the names of her unmarried sons Mr. Mahesh Bhikubhai Naik and 3 other sons. As per the Death Certificate issued by the Public Health Department of the Municipal Corporation of Greater Mumbai, MR. MAHENDRA BHIKHUBAI NAIK expired on 18.6.2004. MR. HITENDRA BHIKHUBAI NAIK, as per the Death Certificate, issued by the Department of Public Health, Municipal Corporation of Greater Mumbai, F/5th Ward expired on 10.10.2020. The said MR. MAHESH B. NAIK. As per the Death Certificate issued by the Department of Public Health, Municipal Corporation of Greater Mumbai F/3th Ward expired on 28.8.2024. All the 3 of them died unmarried. MR. KIRAN B. NAIK is the only surviving heir and legal representative of the late SMT. SAVITABEN BHIKHUBAI NAIK who has requested for membership in respect of Flat No. 25 in Building No. 22A in the said Society. Claims and Objections, if any, are invited from the Members of Public at large, in writing, in respect of grant of sole membership to the said MR. KIRAN B. NAIK in respect of Flat No. 25 in Building No. 22A in the said Society within 14 days of publication of this Notice. If no claim and /or objection is received, in writing, within a period of 14 days of publication of this Public Notice, claim, if any, shall be deemed to have been waived and that the Society shall proceed ahead with grant of sole membership to the said MR. KIRAN BHIKHUBAI NAIK in respect of said Flat No. 25 in Building No. 22A in the said Society. Without making the Society liable and / or responsible in respect of the same.

**Sd/-**  
**Hon. Chairman/Secretary**  
For and on behalf of  
Shree Govind Nagar Co-op Housing Society Limited  
Date:25/02/2025 Place: Mumbai

**IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**  
**ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION**  
**NOTICE NO. 19998 OF 2024**  
**IN**  
**COMMERCIAL EXECUTION APPLICATION NO. 28 OF 2024**  
**IN**  
**ARBITRATION CASE NO. ARB/SCB/65 OF 2009**  
**The Saraswat Co-operative Bank Ltd.,** Centralised Recovery Department Recovery Department at 74/C "Samadhan Building", Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai-400 028. ...Applicants  
**Versus**  
1. **Elite International Pvt. Ltd.** 1/9, Fatima Bldg., 66, Dr. Raikar Marg, Mahina, Mumbai-400 016. 2. **Ravindra Devdasani** Duke Building, Flat No. 501, 5<sup>th</sup> Floor, Plot No. 18, Sector 42, Nerul, Navi Mumbai-400 706. 3. **Pooja Devdasani** Duke Building, Flat No. 501, 5<sup>th</sup> Floor, Plot No. 18, Sector 42, Nerul, Navi Mumbai-400 706. 4. **Parag Tejani** C/114, Karmashettra, S. S. Nagar, KINGS Circle, Matunga, Mumbai-400 037. 5. **Hitesh Haria** 43/03, 502 Flower Valley, Eastern Express Highway, Opp. Cadbury, Thane (W), Pin-400 601 6. **Stane Bank** a. Corporate Centre, State Bank Bhavan, Madam Cama Road, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai. b. State Bank of India, Overseas Branch, World Trade Centre, Nariman Point, Mumbai. 7. **Axis Bank** Universal Insurance Building, Sir P. M. Road, Fort, Mumbai-400 001. 8. **ICICI Bank** 1<sup>st</sup> Floor, Maratha Mandir Annexe, Dr. A. B. Naik Road, Mumbai-400 008. 9. **HDFC Bank** Kamla Mills Compound, Lower Parel Mumbai-400 013. 10. **Standard Chartered Bank** 90, M. C. Road, Fort, Mumbai-400 001. 11. **Centurian Bank** (Merged with HDFC Bank) 25/26, Makers Chambers III, Nariman Point, Mumbai-400 021. ...Opponents  
To, 1. **Elite International Pvt. Ltd.** 1/9, Fatima Building, 66, Dr. Raikar Marg, Mahim, Mumbai-400 016. 2. **Parag Tejani** C/114, Karmashettra, S. S. Nagar, KINGS Circle, Matunga, Mumbai-400 037. (The Opponent Nos. 1 and 4 abovesamed)  
**NOTICE UNDER ORDER XXI RULE 22 OF THE CODE OF CIVIL PROCEDURE 1908.** TAKE NOTICE that you are hereby required Under Order XXI Rule 22 of the Code of Civil Procedure, 1908 to appear in person or by an Advocate entitled to practice in this Court before the Judge, in Chamber on the **10<sup>th</sup> day of March 2025 at 10.30 O'clock** in the forenoon, to Show-cause why the Award passed by the Sole Arbitrator, Mumbai against you on the 11<sup>th</sup> day of February 2016 in the above Matter, should not be executed against you. Dated this 27<sup>th</sup> day of June 2024.  


**For Prothonotary and Senior Master SEALER**  
THIS 27<sup>TH</sup> DAY OF JUNE 2024.  
**JAYANT GAIKWAD**  
Advocate for the Applicant  
60-B, Bhupen Chambers, 4<sup>th</sup> Floor,  
9, Dalal Street, Fort, Bombay-400 001.  
**Note :** You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committee, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above legal services Authorities / Committees.



शॉर्ट न्युज

वीस वर्षांनंतर फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

प्रतिनिधी, मुंबई

छापोडीच्या मुकाबल सहभागी आरोपीला २० वर्षांनंतर पुन्हा उत्तर प्रदेशातून अटक करण्यात रवी आहमम किशोर्य (आरके) मार्ग पोलीसची सहा आले आहे. आरोपी २००५ पासून त्याच्यापुढीलवेळ रंगत होत मजल्यातुळे त्याच्याविरोधात अमानिनावा बंद काढण्यात आले होते. अनेक वीसवी पकडने उत्तर प्रदेशात जाऊन मोठ्या शिताबने त्याला अटक केली. लीव्हील पोतु झाम बसत रोख उरु फुलत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो २००३ मध्ये लिवाडी परिसरात राहत होता. त्यावेळी आरकेचा मुलगा १००३ मध्ये अटक केली होती. त्याच्याविरोधात भावयद दंड विधान करून ४५७, ३८०, ३४ अंशगत मुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर २००५ पासून तो लिवाडी न्यायालयात सुनावणीसाठी अनुपस्थित राहू लागला. अनेक वर्षांनंतर त्याची पोलीस खास बंद आरोपींमध्ये आढळाली असून वाटटोचारी केले व त्याला फरार घोषित करण्यात आले. तेव्हापासून आरोपी पोलीसांचा समिगार चुकवत होता.

### अश्लील छायाचित्राद्वारे तरुणीकडे छडाणी मागणारा अटकेत

प्रतिनिधी, मुंबई

अश्लील छायाचित्राद्वारे धमकावून २७ वर्षीय तरुणीकडे छडाणीची मागणी करणारा आरोपीला अंशरीतीत प्रत्ययावधीती पोलीसानी अटक केली. आरोपीने पीठिव मुलीच्या नावाकडल्या छायाचित्र घडवून पोलीस बंदनास होई केली. याप्रकरणी पोलीसानी पीठिव मुलीच्या बाबत नोंदवून आरोपींमध्ये पीठिव मुलीच्या बाबत साक्षिा करून १५(२), ३०८(२), ३५१(२), ३५३, ३४ अंशगत विनयनप व छडाणी मागिल्याप्रकरणी मुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अटक करात आले. पीठिव मुलीची कात कर्वाडी लोसर पळू परिसरात काढला होता. त्यावेळी आरोपी तरुण तिच्या कर्मासलगत पर्वथेशक पदपत्र काढला होता. तेथे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर २०२२ मध्ये आरोपीने पीठिव मुलीला त्याच्याबाबतसलगत अंशरी मोठळ येथील हॉटेलांमध्ये बोलावले होते. तेथे पीठिव मुलीने त्याच्याकडून आरोपीने लिवाकर लैंगिक अच्यारण केला. त्यावेळी पीठिव मुलीने अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर आरोपीने पीठिव मुलीला धन काढण्यासाठी छडाणी केली. बाबत धमकावले पीठिव मुलीने पोलीसानी केली होती. आरोपीने १३ फेब्रुवारी २०२५ ला पीठिव तरुणीकडे ७० हजार रुपयांची मागणी केली.

### पहिल्या मजल्यावरील मोफत घर मिळण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव

प्रतिनिधी, मुंबई

पहिल्या मजल्यावरील सर्वत्र छापोडीबाबतीचा सरसफात या सगळ्या मोफत घराचा लाभ देण्यात उच्च न्यायालयात नकार दिवल्यावर भाविका बंडात घाबरे नाही खावतार गोळार केटीची नांवी या फिलिमसारिखेत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याने ठरविले आहे. पहिल्या मजल्यावरील

## पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचे मुंबईकरांना आवाहन

प्रतिनिधी, मुंबई

मुंबईचे गेव्या काही दिवसांपासून उन्हाचा ताप पावला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या बीजपाी काहीही होत नाही. तर दुसरीकडे कळकळ उन्हामुळे मुंबईकरांनी पाणीपुरवठा कमीपासून पाणीसाठा अभाव्यात आला आहे. मार्च ३० होण्याआधीच पाणीसाठा अभाव्यात आल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांना पाणी बचत वापरण्याचे आवाहन केले आहे. पाचस बचतयेथे सुक होत असला तरी साधारण पचवयाचे आगमन बचतूया अखेरीस होत बचतूयेथे होत आहे. त्यामुळे तोवरची पाणीमाती पुन्हा यमवून महापालिकेला मोठी कसरत करची लागणार आहे. पाणी

### नीलम गोन्हे यांच्यावर सुभमा अंधारेंकडून अब्रू नुकसानाची दावा दाखल

प्रतिनिधी, मुंबई

राज्याच्या राखकराणामध्ये सध्या तिहेरी गटव्या नेत्या नीलम गोन्हे या बचलेल्या आल्या आहेत. दिल्लीमध्ये सुक असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी केलेल्या टीकेनंतर राखकरां राहो आहे. यामे यो नीलम गोन्हे यांनी केलेल्या मर्यादाव्या टीकेनंतर आता ठाकरे गटव्या ने ने आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटव्या

उन्हेल्या सुभमा अंधारे यांनी नीलम गोन्हे यांच्यावर अब्रूनुकसानाची दावा केला आहे. नीलम गोन्हे यांनी दोन महिन्यांहि दिसा की ठाकरे गटव्यामध्ये पद निवृत्ती असा दावा केला होता. यानंतर आता राखकरां राहो आहे. यामानंतर सुभमा अंधारे यांनी अब्रूनुकसानाची दावा केला आहे. सुभमा अंधारे यांनी सोमवार मीडियावर यामाना पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, प्रयोगकार ठाकरे आणि बाळासाहेब



ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अनार कटवटून उभा राहिलेला शिवसेनेचा हा फर गौरवार्थासाठी झटणारा आणि क्षेत्रातल्या

जेठव्या सभागृहात प्रतिनिधित्व देणारा चहा यमवून ओळख आहे. नीलम गोन्हे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि प्रभावल्या परंपरा अच्युताना पक्षाची आणि पक्षमुखाची प्रतिमा मलिन करणान्या हेतूने काल अनेक वेळात वक्तव्य केले, असे मा सुभमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.

त्यासाठी सध्याच्याने लागूत्वापालन करताना त्यांनी चहा आणि पक्षमुखावर विखारण क करण्यात असत केला आहे. असे तो अत्यंत अस्वाभाव आहे. शिवसेनेचा बीजपावर उल्लेख चार वेळा आनंदवरील पोषणाना आणि मीमंतेवताना एक मरसलेसकर काय साणी पक्षाची एक सत्ता आसल्या राखला पाणी अती कस व हजमव्या बर्लसवटून मीमंतेवटून झालेले विखारनेमक महाराष्ट्र पात मराठी मनाला दुखावणारी आहेत.

## मुंबईच्या रेल्वे स्थानकातील पाणपोईची परिस्थिती बिकट

पाच रुपयात थंड पाणी उपक्रम गुंडाळला



कोरोनामार्गी ठाकरे गुंडाळल्यात जमा पाणपोईच्या ठरावा पुढच्याची पाहण व पुढील पुढच्या ठाळेची नोंद आहे. यम कोषाणारा स्थानकाची पाणी नोंद शिवात नाही. २० नोव्हेंलानंतर प्रयागवून पाणी विकत येण्याची वेळ येते. प्रयागाचा पाच रुपयांत बटवली थंड पाणी ही संकल्पना रेल्वे प्रशासनाने सुक केली होती. ३० नवे नव्या बटवलीचे शुध्क आकषण पाणी १० रुपयात दर स्मलःव्या बटवलीत पाच रुपयात बंडवार पाणी दिले जात होते. २००५ मध्ये ठाकरे गुंडाळला गेला आहे. याकडे घाटकोर येथील प्रशासनी लक्ष वेधते.

### प्रतिनिधी, मुंबई

अंधांकांना बंड पाणी हवे असल्याने त्यांची विडविड होते. तर अनेक रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर असलेल्या पाणपोईच्या नळाखाली, अचोरीपली प्रवासांनी गुट्ट्या, मावा, पात बाळान मारलेल्या पिचकांनोतुळे पिरसत विहृत झाला आहे. त्यामुळे येथे पाणी कोण पावत? असे विच आहे.

इवले पाणपोईची हाववणी नाही घाटकोरच्या त्यानारव्या येमोअवतुल सुक आहे. मात्र पाणपोई तयार नव्या आहे. मळकट पाणपोईही काही पाणी असते तर काही नाही.

कुपवती पाणपोई कुठे? कुठली रेल्वे स्थानकात दर पाणपोई कुठे आहे. हे शोधायें लागत आहे. या स्थानकात सध्या काय सुक असते. त्यामुळे अडकवल्यांतून वाट काढून पाणी मिळवने लागते.

## आडमागाने शाळा बंद करणाऱ्या घाट; कमी पटसंख्या असल्यास शिक्षक नामंजूर?

प्रतिनिधी, मुंबई

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणाऱ्या येणार नाहीत, अशी बांधी सरकावरकडून वारंवार देण्यात येत असली आणि शाळा बंद करणाऱ्या निर्णय झालेला असल्याचे सुक असल्याने शाळाबंदीत कमी पटसंख्येच्या शाळाबंदीत गंवार पुरवणे ठरलेले नाही. शाळा बंद करणाऱ्या बंद मुद्दिका न घेता शिक्षक पद मंजूर न करण्याचा आडमाग शासनाने अवलंबल्याचे दिसत आहे.

शाळा बंद बंद करणाऱ्यांची विद्यापी शाळाबंदी करून घेतल्यात असा मार्ग शासकीय पाठोवठ्याने तोडून काढण्याचे दिसत आहे. शाळा बंद करणाऱ्याचे किंवा कमी पटव्या शाळा एवक करून सगळे शाळा निर्माण करण्याचे ठोस निवोनव नाही, असा आसण्याचे स्पष्टीकरण शासनाने अलीकडेच उच्च न्यायालयात दिले होते. असा आता शाळा बंद करणाऱ्या येथील शिक्षकांना दुसरीकडे समोण्याची गरज पडल्याने शिक्षण विभागाच्या हालचाली सुक आहेत. गेल्या वर्षी कमी पटसंख्येच्या शाळाबंदीचे केवळी पद्धतीने शिक्षक वेगवेगळ्या निर्णयीत निर्णय घेणार असून दुसरी भागातील शाळांच्या अस्तित्वात आणि विद्यापी शिक्षण प्रवाहात दिव्यमानात प्रलन उरविलत झाले आहेत. कमी पटव्या



भासरीज जनात पाटी भासरीज विद्यार्थिन्या आणि महाराष्ट्र तमिळ स्पोर्ट्स क्लब यांची संयुक्त विद्ययाची ११ व्या वर्षी आयोजित केलेल्या 'ग्रे २ प्रेड कव्वा' सामन्याची' उन्हावरील उद्विगीत व खेळाडूंनी प्रोत्साहन दिले सौजन्य सुनील राणे (मुंबई सरकारीलक्ष याव्या) आणि कार्वाळी व पदविभासरी उद्विगीत होते. (धव्या : अमोल राणे)

### २३ फेब्रुवारीला जलसठा उल्लंघन (दशलाक्ष लिटर)

- अमर वेतना २,६३,२११
- गोळमकरा २५,३१६
- गमना ६३,६६२
- गम वेतना १,८८,००३
- मासा ३,५४,३४२
- शिवर १९,३४८
- उळकी ४/५४८

अभिजीत राणे

समुद्र संपादक

मुंबई मित्र वृत्त मित्र

www.ajf.in | www.dhaddhakamparajon.in | www.livemumbaimirror.com

उद्धव ठाकरे सेरेचे पालेले बोलेले मुक्कम संख्य उद्धव हे दोन रिस्कोशी रात पारवण्या बसत पडिल्यांना प्रगणे अमर दाखली असे म्हणाले होते. आता मात्र ते पारवत टाकले आहेत ओळख आले. सत्तापती या बोटपरील मुंडी का बोटवर करणाऱ्या असून उळाळुळे संख्य उद्धव हल्लावरत दल आहेत आणि त्यांचे पानांच समकत नाही. नोंद मेळीनी पारासंतीत सुधीं ओळी. त्यांच्या खास यम पाणी पाले त्यावेळी संख्य उद्धव यांच्या मो पारोवी अनीच तिक्ती मोदी आहे की पडल्यानंतर तामसकत होत. आता त्याच साहित्य संमेलनात खुसियांच्या एवयंत्र शिल्लेच्या नेत्या, विधानसभेवर अयव्या, गेल्या आघाडी प्रयुष उद्धर मीनस ललत उद्धव यांच्या मो पारोवी व मुलाखतीत एक उल्लंघनक दया केला होता. कसबेनंतर दोन महिन्यांहि दंड दिसा की हवे ते पद निवृत्ती असे. अर्थातच त्यांच्या टोकाचा वेळ उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. मीनसानी सध्या तिहे नेमने आधी त्यांनी अस्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने संख्य उद्धव संतापले. राखकी भाष्य करणाऱ्यादी साहित्य संमेलनाने त्यासाठी प्रलन करणे ही रात पारव यांची कूट उल्लाह त्यात तेव यमवार आहेत असा आरोप संख्य उद्धव यांनी केला आहे.

संजय देमुराड ह्या प्रकरणातील मीटी प्रसारमसं पटाळम बॉम्बण्याचे नाव घेत नाहीत. संजय देमुराड यांची हया झाल्यावर आरोपींच्या शोधार्थ पोलीसानी की गडी पसरली ती गडी पसरली तोंडी यम्या मारकीची असून, तोंडी यम्या बोटवर घेतलाने पोलीस तपास करणाऱ्यादी सळकडे पिरा होते. पोलीसानी छावणी गडी पसरल्याच्या काहीही राही नाही पंतु वातात पळवणाकर बाब म्हणजे तोंडी हे तालिकक कडव पांचे अत्यंत नवीनचे असल्याने उद्धव झाले आहे. तालिकक कडव पांचाच नाही खंडणीचा मुन्हा दाखल केला होता आता यम्याकडून संजय देमुराड प्रकरणात दुतात राखणी असल्याचा मुन्हा दुता नोंदल्यात आहे. याचा अर्थ असा होत की बीजपा येथील या यम्यवर दुताचा आरोप आहे त्याच्या बीजपाच्या सहकाऱ्याला येवून कुठल्या नावाकड होत. अर्थात तोंडीने यम्याकडून यम्या पावली आरोपींना आम्ही कुठे कुठे येणार आहोत हे सांगायें असेणे आणि कोण आरोपींनी चड करताना असे तयारच आहे. बीज पोलीसानी या प्रकरणात निष्पत्ता काय केलेले नाही आणि येथार उद्धव होते आहे.

याच्यापैकी मंडळीचा कट्टर उल्लाख हा विषय बघत विचारणाऱ्या असते. यम्याकडून कळत हा संघाचा संयंकर आहे. पाणी घेणे यम्यात दाखले. पंतु कडुनिट मंडळी अत्यंत टीवीची सल्ला. महाराष्ट्र साहित्य परिषद हा सामुदायी आणि पुढीलनी मंडळीचा असा आहे. याकडेचे पालेने शिल्लती होतार होते. याम्यानीनी उल्लाख पद रात पारवण्या कडे दिले आणि संमेलनाने संमेलनी रात पारव आता असाय प्रम निवृत्ती होत. संमेलनाने अममन नोंद मोदीने दोन हप्तासुद्ध महाराष्ट्र सरकारती समनय ठेवण्याचे काय दुता पसरती केले. शेवटच्या की संमेलनातुळी बंडखोर तात पळवण्या ही कट्टर कडुनिट आणि लोकाविरुद्धीतय वड विवृती आहोत हे उद्धव झाले. अयवधिप पाषण करतात नाही तम घेतन, बाजता उवा असे निरपेण देवन रात पळवत राहो येते अयवृत्ती. पंतु उल्लाख नोंद मोदी आणि पुढीलनी बंडखोर यम्याकडून यम्या ताली उल्लेखच केला नाही. त्यांनी चड त्यांच्या यम्या उल्लेख केला. यम्या नाही की पटना कट्टर दोन दिसा हल्ला नेत आहेत कडिप मारत आणि प्रेस घाबत यांत या घटनेचा निष्पत्ता निष्पत्ता येवणे पंतु पुसतेले नाही.

### ६ हजार कर्मचाऱ्या उन्हायें मोकट सभरवडी

मुंबई : बहिरंगनेने पीठिव असलेल्या सर्व यमोटीवरील व्यक्तींचे वैद्यकीय पुनर्वसन करणाऱ्यादी राखिल्लयेत येव्या उद्विगीत कर्मचारीलक्षा तयिबंधे कार्कावतीलक्ष सार्वजनिक आरोग्य विभागामुळे गेल्या तीन वर्ता ६,०७० रुग्णांमोफत सभरवडी करणाऱ्या आरोग्य अमृत, कातासपीत ५,५१५ कर्मचाऱ्या रुग्णांना महात्मा जोतिबा कुले जय आरोग्य अधिनायनात व पोचत मरण वयांचे वाटत करणाऱ्या आले आहे. याच्याकडून आरोग्य केंद्रयम्यांचे कातासपीत एकूण दीड लाख कर्मचाऱ्या रुग्णांची तपासणी करणाऱ्या आली.

### महालाक्ष्मीच्या घोबीघाटवर पीएनजी

प्रतिनिधी, मुंबई

लाक्षावरील पट्टव्या उल्लंघन केवळी रुग्णांलक्ष करणाऱ्यादी केवळी रुग्णांलक्ष पालिका प्रशासनाने नेटीसा घडव्या आहेत व कारवायांना झाला दिला आहे. मात्र महालाक्ष्मी येथील सुप्रसिद्ध पीएनजीला पालिकाच्या हजवने पीएनजी (राष्ट्र नंवरल गेव्या) की बीजपा देवतात येवत आहे. या कातासपीत पाणी यमर गम करणाऱ्यादी लाहूडू जावून जाळ केला आहे असे आरोपी होणारे प्रयुष पाणपोईच्यादी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिका या कामासाठी २४ कोटी रुपये खर्च करणार आहे.

अनेक वर्षांपासून या ठिकाणी कपडे पुरे, कपड्यांना रा गडवणे, कपडे वाळवणे, हंसी करणे असा अनेक प्रक्रिया करत असतार. यामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणावर पाणी गम करणाऱ्यादी लाहूडू

GEMSTONE INVESTMENTS LIMITED

Regd. Off: Unit No. 12/12, 12th Floor of Koshika Commercial Complex Situated at Postar Road, Malad (East), Mumbai, Maharashtra - 400027. Tel No: 02268992908

Email: gemstoneinvest@gmail.com | www.gemstoneinvest.com

NOTICE OF POSTAL BALLOT/E-VOTING

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its members by way of Ordinary Resolutions in respect of the following matters:-

- Regulation of Appointment of Mr. Kishor Bhatia (DIN: 103830288) as Chairman, Group Executive Director of the Company.
- In this regard all the members are hereby informed that the Company has set out notice to its members for submitting resolutions to be considered through postal ballot by voting through remote e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL) or by Postal Ballot Form.
- The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice to the Members through permitted mode on Monday, 24th February, 2025.
- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting shall be Friday, 14th February, 2025.
- Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of e-voting.
- The e-voting shall commence from Wednesday, 26th February, 2025 (09:00 AM IST) and concludes on Thursday, 27th March, 2025 (03:00 PM IST).
- The remote e-voting module shall be disabled by National Securities Depository Limited (NSDL) thereafter.
- Postal Ballot Form received after Thursday, 27th March, 2025, will be strictly treated as if the reply from the member has not been received.

The results declared along with scrutinizer report within the prescribed period will be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchanges. Members are requested to note that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at [www.evoting.in](http://www.evoting.in) or by email or write an email to [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) or call on toll free no. 1800 1020 1900 / 1800 224 430 or send a request at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com).

By Order of the Registrar for Gemstone Industries Limited

Sd/-

Sudhakar Gandhi

Managing Director

DIN: 09210342